



सत्यमेव जयते



राज्य निवडणूक आयोग  
महाराष्ट्र

# राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र

१ ला माळा, नवीन प्रशासकीय भवन, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई- ४०० ०३२.

(प्रसिद्धिपत्रक)

२५ नोव्हेंबर २०१६

## ५० ग्रामपंचायतींसाठीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी

२८ डिसेंबर २०१६ रोजी मतदान

-राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई, दि.२५: राज्य निवडणूक आयोगाकडून माहे जानेवारी ते मे २०१७ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित अशा एकूण ५० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम आयोगाने २४ नोव्हेंबर २०१६ रोजी घोषित केला. आगामी काळात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडणूक कार्यक्राममध्ये पोट निवडणुकांचा समावेश करण्यात आलेला नाही, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.

श्री. सहारिया यांनी सांगितले की, २८ नोव्हेंबर २०१६ रोजी संबंधित ठिकाणी निवडणूक नोटीस प्रसिद्धीने या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. ६ डिसेंबर २०१६ ते १३ डिसेंबर २०१६ या कालावधीत सार्वजनिक सुट्टीचे वगळून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्विकारली जाणार आहेत. नामनिर्देशनपत्रे सादर करतेवेळी उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास त्याबाबत अर्ज केल्याची पोच पावती किंवा इतर पुरावा विहित नमुन्यातील हमीपत्र व जात प्रमाणपत्राच्या प्रतीसह निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करावा लागेल. तसेच, १४ डिसेंबर २०१६ रोजी छाननी होणार असून त्यापश्चात १६ डिसेंबर २०१६ रोजीपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची सुविधा असून त्याच दिवशी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे व त्यांना मतदान चिन्ह वितरित करण्यात येणार आहे.

तसेच २८ डिसेंबर २०१६ रोजी मतदान होणार असून जिल्हानिहाय निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची अत्यल्प संख्या लक्षात घेता, मतदानाच्या समाप्तीनंतर लगेच मतमोजणी होणार आहे. यासंबंधात मतमोजणीचे ठिकाण व वेळ संबंधित जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने संबंधित तहसिलदार निश्चित करतील. सदर निवडणुकांसाठी आचारसंहिता २४ डिसेंबर २०१६ रोजी रात्री १२.०० वाजल्यापासून संबंधित ग्रामपंचायतीच्या संपूर्ण क्षेत्रात लागू होणार असून ती २८ डिसेंबर २०१६ रोजी मतमोजणीनंतर संपुष्टात येईल, अशीही माहिती श्री. सहारिया यांनी आज येथे दिली.

**ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांची जिल्हानिहाय आकडेवारी:**

**कोकण विभाग-** ठाणे-५, पालघर-३, रायगड- १ व रत्नागिरी- १

**नाशिक विभाग-** नाशिक- १०, अहमदनगर- १, धुळे- ३ व नंदुरबार- १

**पुणे विभाग-** पुणे- ६ व सोलापूर- २

**औरंगाबाद विभाग-** औरंगाबाद- १, नांदेड- २ व बीड- १

**अमरावती विभाग-** अमरावती- २, यवतमाळ- ३ व बुलडाणा- २

नागपूर विभाग- वर्धा- २, भंडारा- ३ व गडचिराली- १

०-०-०